Godrej Industries Ltd. Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway,

Vikhroli (E), Mumbai 400079. India. Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejinds.com

CIN: L24241MH1988PLC097781

Dated: March 2, 2019

To, To,

BSE LimitedP. J. Towers, Dalal Street, Fort

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,

Mumbai – 400 001 Bandra (East), Mumbai-400 051

Ref.: BSE Scrip Code No. "500164" **Ref.:** "GODREJIND"

<u>Sub.: Submission of copies of Newspaper advertisement for Notice of Extraordinary General Meeting of the Members of Godrej Industries Limited.</u>

Dear Sirs,

In continuation to our letter dated February 25, 2019 and pursuant to Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement of the Notice published on March 2, 2019 pertaining to the Extraordinary General Meeting of the Members of Godrej Industries Limited scheduled to be held on Thursday, March 28, 2019.

The Notice has been published in the following newspapers:

- 1. Business Standard All Editions (in English language)
- 2. Navshakti Mumbai Edition (in Marathi language)

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrejinds.com.

Kindly take the above on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

Encl: A/a



crore to holding

treated as NPAs

and the bank has

5provision for it

IL&FS group

made 50%

companies of the

Ravneet Gill takes charge as YES Bank MD & CEO

Mumbai,1March

avneet Gill took charge as managing director (MD) and chief executive officer (CEO) of YES Bank on Friday for a three-year term, subject to shareholder approval.

A career banker with a long innings at Deutsche Bank, Gill comes in place of Rana Kapoor, the bank's co-promoter and former MD and CEO.

For the near term, Gill will have to improve relations with the Reserve Bank of India (RBI), which have been strained in recent times. He will also need to strengthen the bank's asset quality and improve governance standards and internal

Gill can lean on the bank's steady growth in share of lowcost deposits, healthy track record in raising capital and robust operating performance, which will all help him chart a sustainable future course for the private sector lender.

The YES Bank stock gained 2.7 per cent at ₹237.40 over pre-

The RBI had refused an extension to Kapoor in October 2018 and allowed him to stay as MD till the end of January. Ajai Kumar, a board member, was made interim CEO in February.

Gill would like to put behind the strained relations with the banking sector regulator. Last month, the central bank had said YES Bank had violated a confidentiality clause by disclosing a nil divergence in nonperforming assets (NPAs) based on the RBI's annual inspection for FY18 (fiscal year 2017-18).



A career banker with a long innings at Deutsche Bank, Gill comes in place of Rana Kapoor, the bank's co-promoter and former MD and CEO

The RBI said the bank's disclosure of only one part of the Risk Assessment Report (RAR) was a deliberate attempt to mislead the public. It also said the RAR identified several lapses and regulatory breaches in various areas of the bank's functioning. YES Bank later said it was acting in compliance with the Securities Exchange Board of India's regulations.

The regulator did not find any divergence in its assessment of gross non-performing assets (NPAs) and those assessed by bank for 2017-18. In the previous two financial years, it had flagged divergence. The

regulator had found divergence of ₹4,176 crore for 2015-16 and ₹6,355 crore for 2016-17.

Gill, as an outsider, is expected to improve compliance and internal processes at the bank.

YES Bank saw four boardlevel exits in the past year, in addition to Kapoor. The bank's 10-member board is comprised of several new members including Chairman Brahm Dutt and former Insurance Regulatory and Development Authority of India Chairman T S Vijayan as independent director.

Gill will also need to find a replacement for Senior Group President Pralay Mondal who resigned last month. He will also have to balance the tension hetween the bank's two promoter groups, led by Rana Kapoor and Madhu Kapur, respectively.

Rating agencies have noted the bank's high loan concentration to corporate groups increases the risk of volatility in the asset performance. Gill will have to work towards improving the bank's loan mix and asset quality while also maintaining the bank's growth tra-

Rating agency ICRA has observed that YES Bank continued to show robust operating performance and stable profitability indicators. During FY18, its net interest margin was marginally lower at 2.9 per cent (3 per cent in FY17).

The bank's non-interest based income remains robust. accounting for almost a third of its operating income, while the operating expenses moderated

the appellate body's permission.

A two-member bench, headed by NCLAT chairman Justice (Retd) SJ Mukhopadhyay, had ruled on an applica-

tion moved by some of its The order came after the NCLAT on February 11 said subsidiaries of II.&FS would be divided into three categories — Green (companies that

can meet all debt obligations), Amber (firms that National Company Law Appellate can meet some debt obligations) and Red (companies that can't meet any

debt obligation). Senior public sector executives debt obligations.

said some exposures were already ended December 31.

2018, before the tribunal SBI had an ruling. That status will exposure of ₹900 continue.

IL&FS lenders to continue making provisions

Only the current earning flows should be used to make provisions and future cash flows should not be loaded with the obligation to make provisions.

Lenders have already been making provi-

the timing for resolution of IL&FS group companies, which can meet

Even when resolution happens declared as NPAs for the third quarter there is a high chance that the sale of asset will happen at a dis-

count. So, lenders may never get back their full amount. Therefore, building provisions would reduce the burden at the time of settlement, said the chief finance officer (CFO) of a large public sector bank.

State Bank of India had an exposure of ₹900 crore to holding companies of the IL&FS group treated as nonperforming and the bank has

sions, given the uncertainly around made 50 per cent provision for it. The exposure of the bank's ₹2,200 crore to operating entities (special purpose vehicles) is being treated as standard.

Forex reserves up by \$944 mn to \$399.21 bn



Mumbai,1March

Infrastructure

the group.

prospects for recovery

loans

Leasing and Financial

Services (IL&FS) and

its subsidiaries in the

near term, lenders

will continue to make

provisions for loans to

In February, the

Tribunal (NCLAT) had ruled that

lenders can't treat loan exposures as

non-performing assets (NPAs) without

limited

With

PRESS TRUST OF INDIA

Mumbai, 1 March

The country's foreign exchange reserves increased by \$944.7 million to \$399.217 billion in the week to February 22, because of an increase in foreign currency assets, according to the Reserve Bank of India (RBI) data.

In the previous week, the reserves had increased by \$150.2 million to \$398.272 billion. In the reporting week, foreign currency assets, a major component of the overall reserves, rose by \$928.6 million to

\$371.99 billion.

Expressed in US dollars, foreign currency assets include the effect of appreciation or depreciation of non-US currencies such as the euro, pound and yen held

The reserves had touched a record high of \$426.028 billion in the week to April 13, 2018, Since then, the forex kitty has been on a slide and is now down by over \$31 billion.

Gold reserves remained unchanged at \$22.764 billion in the reporting week, the data showed.

Former finance secy Jha joins 15th Finance Commission as member



PRESS TRUST OF INDIA New Delhi. 1 March

Shaktikanta Das

Former finance secretary Ajay Narayan Jha Friday joined the 15th Finance Commission as a member, pursuant to the resignation of

Jha, a 1982 batch IAS officer of Manipur cadre, superannuated as a finance secretary to the Government of India on February 28. 'Ajay Narayan Jha today joined the Fifteenth Finance Commission as its member. He joins in place of Shaktikanta Das who had

resigned as a member of the Commission after being appointed as governor, Reserve Bank of India," an official statement said. Jha had also served as the secretary to the 14th Finance Commission which was headed by former RBI Governor Y V Reddy.

Set up in November, 2017, the 15th Finance Commission, headed by former Planning Commission member N K Singh. is mandated to recommend distribution of net proceeds of taxes between the Union and the states, for five years — April, 2020 to March, 2025, among others.

CEA: Effective competition important for fostering innovation

PRESS TRUST OF INDIA New Delhi. 1 March

Chief Economic Adviser K V Subramanian Friday said effective competition is important for fostering innovation, promoting growth and generating employment opportunities in the country.

Also, he advocated for deterrence to make defaulting companies fall in line with set guidelines and follow promarket behaviour.

"Innovation is so important in today's economy. If...this century has to belong to India then innovation is something that we have to focus on. Therefore, competition policy in the context of innovation becomes really critical," he said at a lecture organised by Competition Commission of India here Effective competition in product markets and factor markets is important for fostering innovation in the Indian economy, he said, adding that this in turn will generate more jobs, encourage entrepreneurship promote growth. Subramanian said policies should be such that it promote moderate level of competition for promoting innovation.

He added that there are no incentives for promoting innovation in perfectly competitive market and even when the competition is low.

Sd/-

Brazil, Australia lodge complaint in WTO over India's sugar subsidies

PRESS TRUST OF INDIA Melbourne, 1 March

Brazil has joined Australia to lodge a formal complaint against India, the world's secondlargest sugar producer, with the World Trade Organisation (WTO), alleging that India's con-

tinued sugar subsidies to farmers have led to a "glut" and "depressed" global prices.

The Australian Government first lodged a counter-notification with the WTO over to India's sugar subsidy practices last November. Australian Minister for Trade, Tourism and Investment Simon Birmingham on Thursday

said India's sugar subsidy regime was inconsistent with WTO rules and had helped create a glut in the global sugar market.

"That's hurting canegrowers and sugar millers whether they're in Australia, Brazil, or try on this matter," Birmingham said in a state-tem, and our numerous representations to India any other country in the world," Birmingham said. Birmingham said Australia was "left with WTO members to support their farmers and consistent with this approach," he said.

no other choice but to initiate formal WTO dispute action, together with Brazil".

"The Liberal-National Government continues to stand side-by-side with our sugar indusment. He said Australia respects the rights of at the highest levels and in the WTO have been

agricultural industries, this support must be consistent with WTO rules and provide a level playing field. "Australia always seeks to resolve its concerns outside of the WTO's dispute sys-

Mahindra FINANCE

MAHINDRA & MAHINDRA FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.

CIN: L65921MH1991PLC059642 • Tel: +91 22 6652 6000 • Fax: +91 22 2498 4170 Website: www.mahindrafinance.com • Fmail: investorhelpline mmfsl@mahindra.com

SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and to the Borrower/s, Guarantors and Mortgagor/s in particular by the Authorized Officer, that

the under mentioned property mortgaged to Mahindra & Mahindra Financial Services Ltd., taken possession under the provision of Section 13(4) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, will be sold by Bid Cum Auction as mentioned below for recovery of under mentioned dues and with further interest, charges and costs etc. The under mentioned property will also also be a continuous continuobe sold by Bid cum Auction for recovery of an amount of Rs. 5.46,08,568/- (Rupees Five Crores Forty Six Lacs Eight Thousand Five Hundred and

1	Name of the Borrower & Mortgagor (3) and (4)	1. Pawar Electro Systems Private Limited		
		2. Sharp Knife Company Pvt. Ltd.		
		3. Mr. Kailash Pawar 4. Ms. Manisha Pawar		
2	Name of the Secured Creditor/ Lender	Mahindra & Mahindra Financial Services Ltd.		
3	Date & Time of Auction	18 th March, 2019 between 11 AM TO 12:00 PM		
4	Earnest Money Deposit ("EMD")	EMD Rs. 7,00,000/- (Rupees Seven Lakhs Only)		
5	Reserve Price	RESERVE PRICE Rs. 70,00,000/- (Rupees Seventy Lakhs Only)		
6	Bid Incremental Amount	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)		
7	Date & Time of inspection of property for intending purchaser	15 th March, 2019 between 10 AM TO 12:00 PM		
8	Contact Person	Mr. SUDHAKAR YADAV, Mobile No:- 7718838287		

DETAILS OF IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of Plot bearing no. 4 in land admeasuring 1362.50 sq. mtrs. (Ass. Rs. 136.20p) Out of Gat No.491/A From village Gonde Dumala, Taluka: Igatpuri District Nashik, Maharashtra Pincode 422403. India along with future sheds, structures, building thereon and surrounded as follows

On or towards East-: By Plot No 03 On or towards West-: By Plot No. 05 On or towards North -: 13.50 Mts. Road On or towards South-: Gat No. 523

TERMS & CONDITIONS: (1) The property is being sold on "as is where is basis" and on "as is what is basis" as such sale is without any kind of warranties and indemnities. (2) The aforesaid property shall not be sold below the reserve price mentioned above. Intending bidders are required to deposit the EMD as stated above by way of demand draft payable at Mumbai and favouring "Mahindra and Mahindra Financial Services Ltd" drawn on any Nationalised or scheduled bank. (3) The EMD deposit shall be adjusted in the case of successful bidder, and for others will be refunded within 7 days after opening of the bids. The earnest money deposit will not carry any interest. (4) The bid shall be submitted along with the aforesaid ÉMD in a sealed envelope super scribed Authorized Officer, Mahindra & Mahindra Financial Services Ltd., 1st Floor, Marwah House, Krishnan lal Marwah Marg, Off Saki Vihar Road, Sakinaka, Andheri (East) Mumbai - 400072 on or before 16st March, 2019 before 5.00 P.M. (5) Bids so received by the Authorized Officer shall be opened in presence of all the bidders at Mahindra & Mahindra Financial Services Ltd., 1st Floor, Marwah House, Krishnan lal Marwah Marg, Off Saki Vihar Road, Sakinaka, Andheri (East) Mumbai - 400072 on 18th March, 2019 at 11:00 AM. The Authorized Officer after opening the bids shall also make an auction and the bidders are entitled to participate in the auction and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser/s shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser. (6) The successful Purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser is shall deposit and the highest bidder in the auction shall be declared as the purchaser is shall be declared as the25% of the sale price, adjusting the EMD already paid, immediately or latest before closing hours of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the acceptance and the sale price of the next working day after the next working dof bid price by the Authorized Officer in respect of the sale, failing which the earnest deposit shall be forfeited and the balance sale price should be paid on or before 15th day of confirmation of the sale or within such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. In case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the amount deposited shall be forfeited. (7) The successful purchaser would bear the Charges/fees payable for conveyance such as stamp duty, registration fee, etc., as applicable as per law for the immovable properties. (8) The Purchaser shall bear all the applicable charges, levies, taxes, duties if any payable on demand on such properties which is exclusive of the sale price. (9) The purchaser shall be solely responsible for getting all the requisite licences, permissions, approvals/clearances, compliances, registrations etc. for the property to be transferred in his/its name, at his/its own cost and expense. (10) The purchaser shall make his own arrangement for getting required consents, permissions, approvals, power connection, water and other facilities and payment of arrears of rates & taxes of the said property and shall meet all the costs of whatever nature to be incurred in that behalf. Lender shall not be liable to pay any arrears of charges and costs/expenses by whatever name known or called, if any, in respect of the same. The purchaser shall make own inquiries about arrears of dues for supply of power, water, duties, cess, levies, imposts, taxes, penalties etc. and other facilities, if any, and it shall be borne and paid by the purchaser alone. (11) The Authorized Officer is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the Bid without assigning the reason thereof.

The borrower/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest, legal charges and ancillary expenses before the Bid cum Auction date as stated in Point No.3 of the table above, failing which the property will be sold/auctioned and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

This publication dated 2nd **March 2019** is also a **15 days' notice** to all the above borrowers, guarantors, and mortgagor/s.

Place: Nashik **Authorized Office** Da**∕⁄:** 2[™] March 2019 **Mahindra and Mahindra Financial Services Limited**

UKIBC backs India on data localisation PRESS TRUST OF INDIA

The UK India Business Council (UKIBC) on Friday said it supports India's position on data localisation "inprinciple" but believes clarification is needed on areas such as definition of sensitive data.

"We are absolutely positive and convinced... absolutely supportive of the direction in which (personal data protection) Bill is going. We are comfortable in-principle with localisation but clarity has to be given around the definition, and questions have to be answered around regulatory environment etc," UKIBC Group CEO Richard Heald, OBE, told PTI. He added that the body will submit its report on the draft Bill to the Indian government next week.

Heald said UKIBC is "cautiously optimistic" about the approach being taken with the draft as it attempts to strike a balance between ensuring access and encouraging innovation, while recognising that rights of individuals have to be protected.

The draft personal data protection Bill, introduced last year, has drawn mixed response from the industry.

While most have welcomed the overall framework, many have raised concerns around provisions that include a mandate to set up local servers in India for storing "critical personal data" a classification that will be done by the Centre.

This, some contend, is likely to have implications for technology firms, especially those in areas like finance and healthcare that handle multitude of user data ranging from names and addresses to financial information.

Dated: March 2, 2019

Place: Mumbai

Godrej Industries Limited CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai-400079, Maharashtra Tel.: 022-2518 8010; Fax: 022-25188066; Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of Godrej Industries Limited ("the Company") will be held on Thursday, March 28, 2019 at 3.00 p.m. at the "Auditorium", Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the EGM. The Notice of EGM together with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act,

2013 have been sent electronically to those Members whose e-mail address(es) are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agents and the dispatch has been completed on Friday, March 1, 2019. For Members who have not registered their e-mail address(es), the Notice of EGM has been sent at the registered address(es) of Members by permitted mode and the dispatch of the same has been completed on Friday, March 1, 2019.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof], Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the EGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The facility for voting on poll shall also be made available at the Meeting and the Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote on the resolutions at the EGM.

The Company has appointed Mr. Kalidas Vanjpe, Practicing Company Secretary (Membership No. FCS 7132), failing him, Ms. Bhavana Shewakramani (Membership No. FCS 8636) of M/s. A.N. Ramani & Co., Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process as well as the voting by way of poll, to be conducted at the EGM, in a fair and transparent manner.

The instructions for remote e-voting are given in the Notice of the EGM. Members are requested to note

a) The e-voting will commence on Sunday, March 24, 2019 (at 9.00 a.m. IST) and end on Wednesday, March 27, 2019 (at 5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Members, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

b) The voting rights of the Members (for voting through remote e-voting or by poll at the EGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on Thursday, March 21, 2019 ("Cut-off Date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories/Registrar and Share Transfer Agents as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM.

c) Any person who acquires Shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the EGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned at point no.11 of the Notes to the Notice of EGM.

d) Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM, but shall not be entitled to vote again at the EGM. A copy of the EGM Notice is available on the website of the Company at www.godrejindustries.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, viz.,

BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com

A copy of the EGM Notice is also available on the website of CDSL at www.evotingindia.com. The results of the remote e-voting and votes cast at the EGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the EGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, viz., www.godrejindustries.com, immediately after their declaration, and will be communicated to CDSL, viz., www.evotingindia.com and BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also contact Mr. Mehboob Lakhani, Assistant

If any Member wishes to get a printed copy of the Notice of EGM, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the Member. Such request may be sent to investor@godrejinds.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID.

> By order of the Board of Directors for Godrej Industries Limited

Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

Teial Jariwala

जाहीर सूचना

सदर सूचनेद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील म्हणजेच शांती आश्रम मागे. बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० १०३ येथे स्थित रश्मी पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मधील मयत सभासदाचे शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणा संदर्भातील दावे किंवा आक्षेप मागवित आहोत

याद्वारे सूचना देण्यात येते की, सौ. अस्मिता अनिल करमरकर आणि त्यांचा मुलगा अमोल अनिल करमरकर हे शांती आश्रम मागे, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० १०३ येथे स्थित रश्मी पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे (यानंतर सदर सोसायटी असा उल्लेख) सभासद असून सदर सोसायटीच्या फ्लॅट क्र. बी-१०४च्या संदर्भातील सदर सोसायटी द्वारे जारी दि. ३० मार्च, २००४ च्या शेअर प्रमाणपत्र क्र. ७ चे विभिन्न धारक शेअर क्र. ३१ ते शेअर क्र. ३५ (दोन्ही समाविष्ट) चे प्रत्येकी रु. ५०/- चे पाच पूर्ण भरणा शेअर्सचे धारक आहेत. सदर सौ. अस्मिता अनिल करमकर यांचा दि. २३ फेब्रु., २०१८ रोजी मृत्यू झाला असून

ए) अमोल अनिल करमरकर, मुलगा आणि बी) अनिल राजाराम करमकर, विधुर/पती हे कायदेशीर वारसदार आहेत.

त्यांच्या मागे खालील :-

सौ. अस्मिता अनिल करमरकर, यांच्या मत्यनंतर मलगा अमोल अनिल करमरकर हे सोसायटीच्या सदर फ्लॅट क्र. बी-१०४ मध्ये एकटेच राहत आहेत.

सदर मयत व्यक्तीचे पती अनिल राजाराम करमरकर राहतात सी-४२ सौजन्य, आय. सी कॉलनी रोड, मांडपेश्वर पोस्ट कार्यालयजवळ मुंबई-४०० १०३ हे सदर सी-४२ सौजन्य मध्येच राहतात.

अनिल राजाराम करमरकर यांचा अमोल अनिल करमरकर हा मुलगा असून आणि सौ. अस्मिता अनिल करमरकर या मयत पत्नी असून सदर अनिल राजाराम यांनी दिनांक २८ नोव्हेंबर, २०१८ रोजीचा त्यांच्या शपथपत्र ना हरकत पत्र द्वारे त्यांनी सोसायटीला कळविले आहे की, त्यांनी त्यांचा मुलगा श्री. अमोल अनिल करमरकर च्या कोणत्याही प्रभावाशिवाय आणि स्वच्छेने त्याचा मुलगा अमोल अनिल करमरकरच्या पक्षामध्ये शेअर्स समाविष्टीत सदर रश्मी पॅलेस को-ऑप. हौ. सोस. लि., च्या भांडवल/मिळकतीमधील सर्व त्यांचे हक नामाधिकार आणि हितसंबंध सोडून दिले, संमर्पन आणि त्यागित केले आहेत. त्या अनुसार श्री. अमोल अनिल करमरकर त्याच्या नावावरील मयत सौ. अस्मिता अनिल करमरकर यांचे शेअर हक्क, नामाधिकार, हितसंबंधाचे हस्तांतरण करण्यासाठी आणि एकमेव

सभासदासाठी सदर सोसायटीच्या उपविधी क्र.

३४ अंतर्गत अर्ज सादर केला आहे. याद्वारे सूचना देण्यात येथे की, कोणत्याही व्यक्तीस सदर सोसायटीच्या म्हणजेच शांती आश्रम मागे स्थित, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० १०३ येथे स्थित रश्मी पॅलेस सीएचएस लि. मध्ये अधिकार, नामाधिकार आणि हेतसंबंध आणि शेअर्स क्र. ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) मध्ये सदर फ्लॅट क्र. बी-१०४ मध्ये कोणताही दावा किंवा अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत आणि सोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या / तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांचे कार्यालयात आणि/किंवा सोसायटीच्या कार्यालयात मागवित आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल /मिळकती मधील शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

जर, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपक द्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांचेकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी तिच्या समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

रश्मी पॅलेस सीएचएस. लि. च्या वतीने आणि करिता जिचा पत्ता शांती आश्रम मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२/०३/२०१९ (एफ. टी. डीमेलो) वकील, उच्च न्यायालय वकीलांचा पत्ता श्री. एफ. टी. डीमेला

२०५, म्हात्रे टॉवर, ४ था क्रॉस रोड, आय. सी. कॉलनी, बोरिवली (प.), मुंबई - ४०० १०३

श्री. सुरेश रतिलाल पटेल:-

नवघर गाव, वसई पश्चिम.

माननीय महोदय/महोदया,

थकबाकीचा तपशील

सुविधा

हाऊसिंग लोन

बँक ऑफ इंडिया BOI Relationship beyond banking

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

संपर्क क्र. ९००४३५५४९९.

तपशील खाली देण्यात आला आहे.

कर्जदार/सहकर्जदार/

हमीदार

००११२६५०/पनवेल शाखा/दिलीप दौलत

घोडेराव (कर्जदार) रंजना दिलीप घोडेराव

००११६७०१/विरार शाखा/सुरज सिंग ठाकुर

००११६८८७/विरार शाखा/सचिन मधुकर

पाटील (कर्जदार) दिपाली सचिन पाटील

००१७६७९४/व्ही०११२८८५/मालाड

शाखा/गुलाब उत्तम चव्हाण (कर्जदार) संगिता

दिताभाई सांगडा (कर्जदार), संगिता नरेशभाई

००१२३०४७/पालघर शाखा/गणेशा शेट्टी

शाखा/नरेशभाई

त्यांना इच्छ्क खरेदीदार/विकत घेणारे आणता येतील.

काही आहे ते तेथे आहे' तत्वाने करण्यात येईल

डिमांड ड्राफ्ट केवळ 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' यांच्या नावे करण्यात यावा.

पुढील तपशिलाकरिता, प्राधिकृत अधिकाऱ्यांशी वरील नमूद कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा.

विक्री सूचना.

प्रदान केल्यास लिलाव थांबविण्यात येईल.

तारीख: मार्च ०२, २०१९

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (भारत शासनाचा उपक्रम)

रिझॉल्युशन, रिकव्हरी अँड लॉ क्लस्टर, मुंबई वेस्टर्न अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. द्र. क्र.: ०२२ ४३४३४६०९ ईमेल : rrl_7652@obc.co.in दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२)

अंतर्गत परत मागविण्याची सूचना

फ्लॅट क्र. ३०५, शुभम हेरिटेज, अंबाडी रोड, फ्लॅट क्र. ३०५, शुभम हेरिटेज, अंबाडी रोड,

संदर्भ : हाऊस लोन खाते (०५५९६०१५०००८६२) श्री. सुरेश रतिलाल पटेल आणि श्री. जयंती

रोजीस) उर्वरित (३१/०७/२०१८

वरील खाते काही काळाकरिता असमाधानकारकपणे चालत आहे आणि त्याम्ळे, तुम्ही कसूरवार आहात, वरील नमूदप्रमाणे सदर ऋणाकरिता तुम्ही तुमचे खाते नियमित/समायोजन करण्यास कसूरवार ठरला आहात. सदर कसूरवारीमुळे बँकेने दिनांक ३१/०५/२०१७ रोजीस तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत केले आहे. सदर परिस्थितीत बँकेने तुम्हाला संमत करण्यात आलेले ॲडव्हान्स सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अन्वये परत मागवण्याची सूचना देण्याचे ठरवले आहे. तुम्ही, त्यामुळे वरील नमूद तपशिलानुसार सदर तारखेपर्यंतच्या व्याजासह बँकेचे संपूर्ण दायित्व सदर

१४,०५,३७७.६३ २,३२,६५१.६९

रोजीस)

संमत/उपलब्ध पत (३१/०७/२०१८ नोंद्विलेले व्याज

थकबाकी

श्री. जयंती रतिलाल पटेल:-

नवघर गाव, वसई पश्चिम.

ठिकाण: पनवेल, विरार, मालाड, पालघर

दिनांक: २८/०८/२०१८

(रक्कम रु.मध्ये)

एकण थकबाकी

(३१/०७/२०१८ रोजीस)

१६,३८,०२९.३२

गुलाब चव्हाण (सह-कर्जदार)

००१२९०५०/पालघर

सांगडा (सह-कर्जदार)

(कर्जदार)

(सह-कर्जदार)

(सह-कर्जदार)

तर्भे शाखा टींके जोशी रोड, प्लॉट क्र. ३४, सेक्टर २४, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५ दर.: ०२२-२७८३२०१३, २७८३०२२६ ईमेलः turbhe.navimumbai@bankofindia.co.in

सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना.

बँक ऑफ इंडियाच्या खालील शाखेकडून खालील नमूद कर्जदार/जामीनदार ह्यांनी घेतलेली कर्जे जी खाली दिलेल्या तारखांना खालील उर्वरित थकीत रकमेनिशी एनपीए झाली त्या संबंधात आम्ही तुम्हाला याअगोदरच रजिस्टर्ड पोस्ट विथ ॲक्नॉलेजमेंट ड्यू द्वारा सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०७.०२.२०१९ रोजीची सविस्तर मागणी सूचना जारी केली होती ती बजावणी न होता परत आली. ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांत खालील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास ॲक्टच्या कलम १३(४) नुसार तमच्या मालकीच्या तारणाचा कब्जा घेण्याचा आमचा विचार आम्ही कळवित आहोत. तपशील खालीलप्रमाणे

अ. क्र.	कर्जदार/जामीनदाराचे नाव आणि पत्ता	शाखे चे नाव	सुविधा/मागणी सूचना तारीख/थकबाकी रक्कम	गहाण मिळकत/ तारणांचे वर्णन
१.	श्री. नईम मुशीर खान, ए१/९, खोली क्र. ७, सेक्टर २१, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५ व येथे सुद्धाः फ्लॅट क्र. १०१, प्लॉट क्र. २४१, दर्शन स्टील बिल्डिंग, सेक्टर १, घणसोली, नवी मुंबई-४०० ७०१	तुर्भे	सुविधाः दि. ०७.०२.२०१९ रोजीच्या सूचनेतील मालमत्तासापेक्ष कर्ज, थकबाकी रक्कम रु. ५,१०,१५२ (रुपये पाच लाख दहा	अपार्टमेंट क्र. ए- १/९/७, तळ मजला, प्लॉट क्र. ८ ते २३, सेक्टर-२१, तुर्भे, नवी
	सौ. शाहिदा मुशीर खान ए१/९, खोली क्र. ७, सेक्टर २१, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५		हजार एकशे बावन्न मात्र) + १०.९५% प्र.सा. दराने ०८.०२.२०१९ पासूनचे व्याज,	मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे चे समतुल्य गहाण सौ. शाहिदा मुशीर खान
₹.	सौ. नसरीन मुशीर खान ए१/९, खोली क्र. ७, सेक्टर २१, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५		संलग्नित मासिक इतर व सर्व परिव्यय, प्रभार व बँकेकडून उपार्जित खर्च देय पर्यंत	श्री. नईम मुशीर खार व सौ. नसरीन मुशीर खान यांच्या मालकीचे

तुम्हा सर्वांना सल्ला देण्यात येतो (१) अधिक आणि संपूर्ण तपशिलांसाठी तुम्हाला उद्देशून पाठविलेले पाकीट/मूळ सूचना आणि/किंवा टपाल प्राधिकाऱ्यांनी परत केली असल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करावी आणि (२) सरफैसी ॲक्ट अन्वये पृढील कारवाई टाळण्यासाठी वर उल्लेख केलेल्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत उर्वरित थकीत रक्कम, व्याज व खर्च ह्यांचे प्रदान करावे जर तुम्ही तुमचे वरील दायित्व निभावण्यात कसूर केली, तर आम्ही खर्च व परिणामांच्या सर्वस्वी तुमच्या जोखिमीवर वरील तारण मत्तांविरुद्ध

सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला असलेल्या अधिकारांचा वापर करू.

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमांमधून प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्या अनुषंगाने झालेला खर्च भागविण्यात येईल आणि दसरे ह्या सूचनेच्या तारखेपासून प्रत्यक्ष वसुलीच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह वरीलप्रमाणे बँकेच्या येणे रकमेत वर्ग करण्यात येईल आणि त्यानंतर बँकेची संपूर्ण थकबाकी रक्कम वसूल झाल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास. तम्हाला ती प्रदान केली जाईल.

जेव्हा आम्ही वरील कालावधीत तुम्हाला बँकेला उपरोल्लेखित तुमचे संपूर्ण दायित्व परतफेडीपर्यंत बँकेला आलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितपणे प्रदान करून तारण मत्ता विमोचित करण्यास सांगत आहोत, कृपया ध्यानात ठेवावे की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (८) नुसार तारण मत्ता विमोचित करण्याचा अधिकार तुम्हाला फक्त जाहीर लिलावाच्या किंवा दरपत्रके मागविण्याच्या किंवा जनतेकडून निविदा मागविण्याच्या किंवा तारण मत्तेच्या भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल. तारण मत्तांविरुद्ध सदर अधिकार वापरून वसूल केलेल्या रकमेतून जर सदर संपूर्ण थकबाकीची वसुली झाली नाही तर तुमच्याकडून सर्व अनुषंगिक खर्चांसह उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी दिवाणी न्यायालय/डीआरटीसमोर तुमच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आमचे अधिकार आम्ही राखून ठेवत

प्राधिकृत अधिकारी, ठिकाण: तुर्भे दिनांक: २२/०२/२०१९ बँक ऑफ इंडिया

विरार शाखा कार्यालय : कार्यालय क्र. २, १ ला मजला, संदीप हाऊस, तिरूपती नगर, रॉयल ॲकॅडमी स्कूलसमोर, एम. बी. इस्टेट रोड, विरार प, ठाणे-४०१ ३०३ (महा)

माला**ड शाखा कार्यालय :** क्र. १०१/१०२, १ ला मजला, हेमू क्लासिक प्रिमायसेस, एस. व्ही. रोड, पश्चिम, न्यू इरा थिएटरसमोर, मालाड, मुंबई-४०० ०६४. (महाराष्ट्र).

लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

कर्जदारांकडन थिकत रकमेची होण्याकरिता सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खालील नमूद केलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेतल्यानुसार निम्नस्वाक्षरीकारांनी ''जसे आहे जेथे आहे'', आणि ''जे

काही आहे तेथे आहे तत्त्वाने'', जी प्रत्यक्ष कब्जामध्ये आहे, त्या येथे खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव आमंत्रित केले आहे, ज्याचा

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, ए-विंग, सुर्य मल्हार, प्लॉट क्र. १, २, ३ एचपी पेट्रोल पंप

रोड, दहिवली तर्फी निड, कर्जत, रायगड, महाराष्ट्र-४१० २०१, सिमाबद्ध : पूर्व बाजू : रोड,

एफ.एन. क्र. ११, ३ रा मजला, वास्तू अपार्टमेंट, डेलवीन, मानस मंदिर, प्लॉट क्र. ४२, एस.

क्र. १५०/१५१ मुंबई नाशिक हायवे, सावरोली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४०१ ६०१,

सिमाबद्ध : पूर्व बाजू : खुला प्लॉट, पश्चिम बाजू : खुला प्लॉट, उत्तर बाजू : इंटरनल रोड,

एफ.एन. क्र. १२, ३ रा मजला, डेववील ॲपेक्स वास्तू अपार्टमेंट, मानस मंदिर, प्लॉट क्र.

४२, एस. क्र. १५०/१५१ मुंबई नाशिक हायवे, सावरोली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४२१

६०१, सिमाबद्ध : पूर्व बाजू : खुला प्लॉट, पश्चिम बाजू : खुला प्लॉट, उत्तर बाजू : इंटरनल

फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, शुभारंभ व्हिला, कार्टई टोल नाक्याजवळ, गाव : कोले,

डोंबिवली, जि. ठाणे, महाराष्ट्र-४२१ २०२, सिमाबद्ध : पूर्व बाजू : चाळ, पश्चिम बाजू :

एफ. एन. क्र. २०५, २ रा मजला, ए-विंग, विरेंद्र अपार्टमेंट, साई मंदिर, संतोषी बियर बार,

जुनी वस्ती, लुपीन रोड, सालवड, बोईसर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१ ५०१. सिमाबद्ध :

पूर्व बाजू : श्री. शुक्ला इमारत, पश्चिम बाजू : श्री. अमित याची इमारत, उत्तर बाजू : श्री.

फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, गाना निवास, कलाकुट्टी इमारत, पाटील आळी रोड, डोंगर

पाडा, विरार पश्चिम-वसई, ठाणे, महाराष्ट्र-४०१ ३०३, सिमाबद्ध : पूर्व बाजू : विनायक

अपार्टमेंट, पश्चिम बाजू : कलाकुट्टी इमारत, उत्तर बाजू : अमोघ दर्शन इमारत, दक्षिण बाजू

पश्चिम बाजू : खुला प्लॉट, उत्तर बाजू : इंटरनल रोड, दक्षिण बाजू : रोड.

खुला प्लॉट, उत्तर बाजू : खुला प्लॉट, दक्षिण बाजू : खुला प्लॉट

पिंपले यांची इमारत, दक्षिण बाजू : श्री. कल्लू यांची इमारत.

(१) विहित निविदा प्रपत्रातील मोहोरबंद बोली/प्रस्ताव इअर आणि केवायसीसह येथे वरील नमूद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करण्याची अंतिम तारीख ३०.०३.२०१९ सायं. ५.०० पर्यंत आहे. ज्या निविदा

वरील नमूद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर मिळकतीकरिता **बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख (लिलाव तारीख) ३१.०३.२०१९ दु. ३.०० वा.** आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात

कर्जदार आणि हमीदारांनी विक्रीच्यावेळी स्वत: उपस्थित राहाण्यांसाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे आणि विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलानुसार वरील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार/हमीदार यांना याद्वारे लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री सूचना देण्यात येत आहे. कसूर केल्यास स्थावर मिळकतीचा

लिलाव करण्यात येईल आणि शिल्लक, जर असल्यास, परिव्यय आणि व्याजासह वसूल करण्यात येईल. जर कर्जदाराने विक्री तारखेच्या अगोदर आधार हाऊसिंग फायनान्स लि. ला देय असलेली रक्कम पूर्ण स्वरूपात

्वरील नमूद मिळकतीवरील कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही दायित्वाकरिता एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळकतीचा लिलाव ''जे आहे जेथे आहे'' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे

लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तींचा तपशील विहित निविदा प्रपत्रामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. निविदा प्रपत्रे वरील नमूद शाखा कार्यालयाकडे उपलब्ध असतील. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे लिलावाची तारीख

वाढविण्यात वा बोलीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचा अधिकार राखीव आहे. बोलीच्या इतर अटी आणि शर्ती आणि पढील तपशिलाकरिता आमची शाखा आणि वेबसाईट www.aadharhousing.com येथे

(५) उच्चत्तम निविदाकाराला स्थावर मिळकत विकण्यात येईल. तथापि, प्राधिकृत अधिकारी यांनी जर आवश्यक वाटल्यास, आपापसात बोली लावण्यासाठी अनुमती देण्याचा स्वेच्छानिर्णयाचा अधिकार राखून ठेवला

भरलेल्या नाहीत वा ज्या निविदा अंतिम तारखेनंतर प्राप्त होतील त्या अवैध निविदा समजण्यात येतील आणि त्यानुसार त्या नाकारण्यात येतील. इअरवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

दक्षिण बाज् : खुला प्लॉट/हिल्स.

रोड, दक्षिण बाजू : खुला प्लॉट/हिल्स.

निगम कार्यालय: २०१, रहेजा पॉईंट-१, एसव्हीसी बँकेजवळ, वाकोला, नेहरू रोड, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०५५.

पनवेल शाखा कार्यालय: दकान क्र. १३ आणि १४, तळमजला श्री भगवंती हेरिटेज सेक्टर-२१, कामोठे, नवी मुंबई-४१०२०९, (महा.)

पालघर शाखा : २ रा मजला, सत्यम कमर्शियल कॉम्प्लेक्स, काँग्रेस भवन जवळ, कचेरी रोड, पालघर-पश्चिम-४०१ ४०४ (महा.)

मागणी सूचनेची

तारीख आणि रक्कम

११.०६.२०१८

र. १४१७९८८/-

१०.०९.२०१८

रु. १६१७६१२/-

०५.११.२०१८

रु. १४४४८९७/-

०९.०८.२०१८

रु. ६५७८०१/-

रु. ४२०५४६**/** −

१०.०९.२०१८

रु. १०३९२१४/-

०५.११.२०१८

रु. १६३४७७२/-

Public in general hereby informed that my client Mr. Mansukh Thakarshibhai Sakaria is the owner of Flat in respect of Flat No. 104, 1st Floor, A- wing, Gopi Krishna Nagar co-op. Hsg. Soc., situated at Rawalpada, S.N. Dubey Road, Dahisar (E), Mumbai - 400 068, who had lost/misplaced the previous original Agreement for Sale dated 05/09/1994 between (1.) Mr. Ajit Shankar Hawaldar, (2) Mrs. Aarti Aiit Hawaldar and (1.) Mr. Bhupendra Premji Mehta & (2) Mr. Hemant Bhupendra Mehta and also lodge N.C. Complaint bearing N.C. no.683/2019 dated 22/02/2019 before the Dahisar

PUBLIC NOTICE

Police Station. Any person/s claiming any right title, or claim in respect of said flat, should intimate me, Within 14 days of publication of this Public Notice, failing which , it will be presumed that there is no right, title or claim by anyone and the same has been waived. Mumbai, Dated this 2nd March, 2019

Ram Sagar K.Kanojia Advocate High Court M.M.Court Andheri (E) Mumbai 400069 Mob: 9867681070

The spirit of

Mumbai is

91 years

old!

The Family Newspaper

इसारा अनामत रक्कम

(इअर)

(आरपीच्या १०%)

१४८०३२/-

₹.

१२५७७५/-

₹.

१२१२७५/-

₹.

१०८३६०/-

₹.

90000/-

₹.

१५६५५५/-

प्राधिकृत अधिकारी

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

FREE PRESS

राखीव किंमत

(रा.किं.)

१३१५८४०/-

₹.

१२५७७५०/-

₹.

१२१२७५०/-

१०८३६००/-

900000/-

१५६५५५०/-

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २ रा मजला, टेलेफोन भवन, कुलाबा, स्ट्रॅंड सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई - ४०० ००५.

ओए. २३३/२०१७ एक्झि. २१ अर्जदार अलाहाबाद बँक

.... प्रतिवादी मे. एरिसेंट हायजीन वेंचर्स प्रा. लि. व अन्य

ज्याअर्थी अर्जदार यांनी सदर वरील निर्देशिील रक्कमेचे प्रदान करण्यास कसून केली असल्याने तुमच्याकडून वसुलीकरिता बँक व वित्तीय संस्था कायदा. १९९३ च्या कर्ज थकबाकींची वसुली करण्याच्या अनुच्छेद १९ अंतर्गत अर्ज दाखाल केला होता व त्यांचे चालू व पुढील व्याज व अन्य प्रदान करणे. तुम्ही याद्वारे समन्स देण्याकरिता सदर न्यायाधिकरणाच्या समक्ष लेखी अहवाल द्. १२.०० वा. वा पूर्वी सादर करावा वा दाव्यांचे उत्तर दि. ०३.०४.२०१९ रोजी न्यायाधिकरणाच्या समक्ष तात्काळ सदर वेळेस द्यावे.

२. अर्जाची प्रत सदर सोबत जोडावी. परिशिष्टाची प्रत सुद्धा जोडावी. जर तुम्ही कोणतेही दस्तावेज भरण्यास

३. जर तुम्ही कोणतेही दस्तावेज भरण्यास इच्छक असल्यास तुम्ही ते लेखी अहवालामध्ये सुचीसह भरू शकता. ४. तुम्ही तुमचा नोंदणीकृत पत्ता भरू शकता व तुमच्या योग्य प्रकारे निर्देशित व्यक्तिश: वा प्रतिनिधी/वकील ांच्याद्वारे न्यायाधिकरणांच्या समक्ष प्रवेश करताना उपस्थिती दर्शवावी.

इच्छुक असाल तर लेखी अहवालासह सूचीसह तुम्ही भरू शकता.

. तुमच्याद्वारे किंवा तुमच्या वतीने तुमच्या वकिलाद्वारे वा तुमच्याकरिता काम करण्यास कायद्याअंतर्गत अधिकृत अन्य व्यक्तीद्वारे उपस्थिता नसल्यास सदर प्रकरणावर तुमच्या अनुपस्थितीत सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल. माझी सही व सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दि. २३ फेब्रुवारी, २०१९ रोजी जारी

(ए. मुरली) आय/सी रजिस्ट्रर,

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - १

कार्यालय पत्ता ४८, शिवाजी मार्केट, सेक्टर १९-डी, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०५. विनय बहादूर कुळश्रेष्ठ, मुंबई येथे, भारतीय रहिवासी पत्ता राहणार फ्लॅट क्र. ३०४, गुरुपुष्पम सीएचएस लि.,

एरिसेंट हायजीन वेंचर्स प्रा. लि., कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदणीकृत

सेक्टर १६-ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ श्रीम. सपना विनय कुळश्रेष्ठ, मुंबई येथे, भारतीय रहिवासी पत्ता राहणार फ्लॅट क्र. ३०४, गुरुपुष्पम सीएचएस

लि., सेक्टर १६-ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ ४.) आत्माराम भिकुभा कामठे, मुंबई यथे भारतीय रहिवासी पत्ता फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, गौतम सीएचएस लि., आंबिवली, अंधेरी आरटीओ लेन, चार बंगलो, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५८.

वकील उच्च न्यायालय संपर्क उमेश एम. शिंदे

जाहीर सूचना

खालील नमूद पत्त्यावर राहणारे माझे

अशील श्री. उमेश एम. शिंदे यांच्या

सूचनेनुसार मी खालील जाहीर सूचना देत

फ्लॅट क्र. ०२०२, जी-विंग, वेनेझिया

कासा बेला गोल्ड, कल्याण शिळ

रोड, पलावा, डोंबिवली, जि. ठाणे

४२१ २०४, महाराष्ट्र राज्य चे मालक हे

श्री. उमेश एम. शिंदे आणि सौ.

स्चिता उमेश शिंदे या संयुक्त नावावर

राहत असून स्वर्गवासी सौ. सुचिता

उमेश शिंदे हिचा दि. २८/०९/२०१८

माझ्या अशीलांनी श्री. आनंदा शामराव

होडागे आणि सौ. नीता आनंदा होडागे

यांना फ्लॅट विकला आहे. जर कोणालाही

या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास

त्यांनी तसे या सूचनेच्या ७ दिवसांच्या

(समीर मालुसरे)

आत कळविणे आवश्यक आहे.

मोबा. ९७७३०८०३०६

रोजीस मुंबई येथे मृत्यु झाला.

विषय: ह्या व्यक्तींचे चारित्र्य कसे

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नों. कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०० ०७९, महाराष्ट्र. दु.: ०२२-२५१८८०१०, फॅक्स: ०२२-२५१८८०६६ वेबसाईट: www.godrejindustries.com; ई-मेल आयडी: investor@godrejinds.com

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंगची माहिती याद्वारे सूचना देण्यात येते की, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'')

(पूर्व), मुंबई-४०० ०७९, महाराष्ट्र येथे ईजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होणार आहे. कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट(स)/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटस यांच्याकडे ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्मक निवेदनासह एकत्रितपणे ईजीएमची सूचना पाठवली असून सूचना पाठविण्याचे काम **शुक्रवार, १ मार्च, २०१९** रोजी पूर्ण झाले. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविलेले

गुरुवार, २८ मार्च, २०१९ रोजी दु. ३.०० वा. ''ऑडिटोरियम'', गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी

नाहीत त्या सभासदांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर संमत माध्यमातून ईजीएमची सूचना पाठवली असून ती पाठविण्याचे काम **शुक्रवार, १ मार्च,** २०१९ रोजी पूर्ण झाले. इलेक्टॉनिक माध्यमातून मतदान (ई-व्होटिंग):

सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (त्याच्या कोणत्याही सुधारणा, दरुस्त्या किंवा पुनर्अधिनियमितींसह) च्या नियम २०, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभावरील सेक्रेटेरीयल स्टॅंडर्ड-२ (एसएस-२) च्या अनुपालनात कंपनी सभसदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएममध्ये पारित करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची सुविधा पुरवित आहे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') ने पुरविलेल्या ई-व्होटिंग सेवेद्वारा (''रिमोट ई-व्होटिंग'') कामकाज करता येईल. गुप्त मतदान पध्दतीने मतदानाची सुविधा देखील सभेत उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच त्यांचे मत दिलेले नसेल त्यांनी ईजीएममध्ये ठरावांवर मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरणे शक्य होईल.

रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया त्याच प्रमाणे गुप्त मतदान पध्दतीने ईजीएममध्ये व्हावयाचे मतदान सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पडते का याची तपासणी करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून कंपनीने श्री. कालीदास वांजपे, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफसीएस ७१३२), ते नसल्यास, श्रीमती भावना शेवकरामानी (सभासदत्व क्र. एफसीएस ८६३६) - मे. ए. एम. रामानी अँड कं., कंपनी सेक्रेटरीजच्या यांची नेमणूक केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगसाठीचे निर्देश ईजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी:

ए) ई-व्होटिंगची सुरूवात **रविवार, २४ मार्च, २०१९ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे.)** होऊन ते **बुधवार, २७ मार्च, २०१९ रोजी (सं**. **५.०० वा. भा.प्र.वे.)** संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल सीडीएसएलकडून निष्क्रिय केले जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देण्याची अनुमती नसेल. एकदा का सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्याला/तिला ते बदलू दिले जाणार नाही किंवा पुन्हा मत देता येणार नाही.

बी) सभासदांचे मतदान अधिकार (रिमोट ई-व्होटिंगने किंवा ईजीएममध्ये गुप्त मतदानाने मतदानासाठी), गुरुवार, २१ मार्च, २०१९ ("कट - ऑफडेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवालतील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ डेट रोजीस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटकडून ठेवल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेले असेल तीच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास त्याचप्रमाणे ईजीएममध्ये मतदान करण्यास हक्कदार

सी) कोणत्याही व्यक्तीने ईजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची एक सभासद झाली असेल आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल त्यांनी ईजीएमच्या सूचनेच्या टीपांच्या मुद्दा क्र. ११ येथे नमूद केल्याप्रमाणे ठरावांवरील

डी) ज्या सभासदांनी ईजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांची मते दिलेली असतील ते देखील ईजीएममध्ये हजर राह शकतात परंतु त्यांना ईजीएममध्ये पुन्हा मत देण्याचे अधिकार नसतील.

ईजीएमच्या सूचनेची एक प्रत कंपनीची वेबसाईट <u>www.godrejindustries.com</u> वर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ईजीएमच्या सूचनेची एक प्रत सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर देखील

रिमोट ई-व्होटिंगच्या निकाल आणि ईजीएममध्ये पडलेली मते ईजीएम संपल्यापासून ४८ (अठ्ठेचाळीस) तासांपूर्वी घोषित होतील. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल कंपनीची वेबसाईट, म्हणजेच www.godrejindustries.com वर ते घोषित झाल्यानंतर ताबडतोब प्रदर्शित केले जातील आणि ते सीडीएसएल म्हणजेच, <u>www.evotingindia.com</u> व बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविले जातील.

जर तुम्हाला ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही चौकशा किंवा समस्या असतील तर तुम्ही हेल्प सेक्शन खाली www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहावे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर एक ई-मेल लिहावा, सभासद श्री. मेहबुब लखानी, असिस्टंट मॅनेजर, सीडीएसएल यांच्याशी देखील दू.: १८००२२५५३३ वर संपर्क साधू

जर कोणताही सभासद ईजीएमच्या सूचनेची छापील प्रत मिळवण्यास इच्छुक असेल तर सभासदाकडून तशी विनंती प्राप्त झाल्यावर कंपनी ती विनामूल्य पाठवील, अशी विनंती त्यांच्या फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून <u>investor@godrejindia.com</u> वर पाठवावी.

संचालक मंडळाच्या आदेशावरून गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

सही/-

दिनांक: २ मार्च, २०१९ ठिकाण: मुंबई

तेजल जरीवाला कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१७)

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना (केवळ ई-बोली मार्फत विक्री)

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मुंबई शाखा: ए-९०१, ९ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ पूर्व, मुंबई-४०० ०१३.

नों. कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. द्रध्वनी क्र. : ०२२-६६११३०२०, सीआयएन : एल ७०१०० एमएच १९७७ पीएलसी ०१९९१६ वेबसाईट : www.hdfc.com

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: रकाना क्र. (ए) मध्ये दर्शविलेले कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, रकाना (सी) मध्ये वर्णन केलेल्या खालील मिळकत (ती) या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहे, ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा हा तारण धनको हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी लि.) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी रकाना (डी) मध्ये वर्णन केल्यानुसार घेतला आहे. त्या खालील नमुद तपशिलानुसार ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि **ंजे काही आहे तेथे आहे''** तत्त्वावर विकण्यात येणार आहेत.

सूचना हि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये रकाना (ए) मध्ये नमूद कर्जदार/गहाणकार/ संबंधित कर्जदार/गहाणकार (मयत असल्यास) कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), प्रशासक, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती जे कोणी असतील ते यांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे.

विक्रीच्या अटी आणि शर्तींकरिता कृपया तारण धनको हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी लि.) ची वेबसाईट म्हणजेच www.HDFC.Com मध्ये पुरविलेल्या लिंक चा संदर्भ घ्यावा.

(जी)						
लिलावाची						
तारीख						
व वेळ						
दादर (पश्चिम)						
१८-मार्च-२०१९						
स. ११. ०० ते						
4. 22 4						
दु. १२.००						

१. निरीक्षणाची दिनांक आणि वेळः **१२-मार्च-२०१९, द. ११.०० ते सायं. ४.००** दरम्यान.

३. इएमडी रक्कम सादरी करण्याची दिनांक रोजी किंवा पूर्वीः **१६ मार्च, २०१९**

२. बोली वाढविण्याची कमीतकमी रक्कमः रु. ५०,०००/-

दिनांक: १-मार्च-२०१९

स्थळ : मुंबई.

🍍 सह एकत्रित प्रयोज्यनुसार द. सा. १८% दराने पुढील व्याज, त्याचे प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत आलेल्या अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ.

दावे आणि भार यांची माहिती

एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे उपरोक्त स्थावर मिळकती/तारण मत्तांच्या संबंधात अन्य कोणतेही भार नाहीत.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी प्राधिकृत अधिकारी

नवघर गाव, वसई पश्चिम टीप: याआधीची १३ (२) जारी झाली असल्याने काढून घेतली गेली तुमचे हितचिंतक, प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक

सूचना तारखेच्या ६० **दिवसांत** भरणा करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास बँक तारण मत्तेवरील त्यांचे थकीत वसूल करण्यास आवश्यक कार्यवाही करतील. संपूर्ण दायित्त्वाचा भरणा न केल्यास बँकेकडन कार्यवाही करण्यात येणाऱ्या तारण मत्तेचे तपशील खालीलप्रमाणे: तारणांचे तपशील गहाणकार राचे तपशील फ्लॅट क्र. ३०५, शुभम हेरिटेज, अंबाडी रोड, श्री. सुरेश रितलाल पटेल नवघर गाव. वसई पश्चिम. श्री. जयंती रतिलाल पटेल फ्लॅट क्र. ३०५, शुभम हेरिटेज, अंबाडी रोड,